

मिरा भाईंदर व सोलापूर महानगरपालिका
येथे स्थलांतरीत झालेल्या कार्यालयांसाठी
कार्यालय प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी
आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित
करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: आस्था-०३२३/प्र.क्र.१४०/ई-६
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: २७ जून, २०२३.

- वाचा:-** १. वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र २०१३/प्र.क्र.३०/१३/विनियम, भाग-२,
दि.१७.४.२०१५.
२. महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.आस्था-१०९३/प्र.क्र.१९/ल-१,
दि.१८.८.१९९४.
३. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.) पुणे यांचे पत्र क्रमांक :
जआपु-११०१३/३/२०२२-EST-१, दि.१३.३.२०२३ व दि.१८.४.२०२३.

प्रस्तावना :-

उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (गांवठाण) सातारा व विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.१, २ व ३ कल्याण हि कार्यालये मिरा भाईंदर येथे तर विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (गांवठाण) पुणे व विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) अमरावती हे कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरीत करण्याबाबत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.) पुणे यांचे दि.२७.१२.२०२२ व २८.०२.२०२३ रोजीच्या आदेशान्वये आदेश पारीत करण्यात आले आहेत. सदर कार्यालये स्थलांतरीत झाल्याने त्यांचे कार्यक्षेत्रात बदल झालेला आहे. तसेच जिल्हा, तालुका यामध्ये देखील बदल झालेला आहे. यास्तव, सदर कार्यालयांबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ आणि मुंबई वित्तीय नियम १९५९ या नियम व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग-पहिला, उप विभाग-एक, नियम क्र.२ नुसार प्रशासकीय विभागास दिलेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत वाचा येथील क्र.३ च्या पत्रान्वये प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यानुसार प्रादेशिक कार्यालय प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.) पुणे यांचे दि.२७.१२.२०२२ व दि.२८.०२.२०२३ रोजीच्या आदेशान्वये स्थलांतरीत करण्यात आलेल्या खालील कार्यालयांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदनामानुसार अधिकाऱ्यांना कार्यालय प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	कार्यालय प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्याचे पदनाम
१	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (शहर मापन) क्र.१ सोलापूर, जि. सोलापूर	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (शहर मापन) क्र.१ सोलापूर
२	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (शहर मापन) क्र.२ सोलापूर, जि. सोलापूर	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख (शहर मापन) क्र.२ सोलापूर
३	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.४ भाईंदर, जि. ठाणे	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.४ भाईंदर
४	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.१ भाईंदर, जि. ठाणे	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.१ भाईंदर
५	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.२ भाईंदर, जि. ठाणे	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.२ भाईंदर
६	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.३ भाईंदर, जि. ठाणे	विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी (शहर मापन) क्र.३ भाईंदर

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१३३/२०२३/कोषा-प्रशा-५, दि.१३.०६.२०२३ अन्वये देण्यात आलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२३०६२७१३४८२०९९१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षंकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(र. ना. जगताप)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.रा.) पुणे.
- महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

४. उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.
५. उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश, पुणे.
६. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे/पुणे/सोलापूर.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर/ठाणे.
८. अधिदान व लेखाधिकारी, सोलापूर/ठाणे.
९. विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी(शहर मापन)क्र.१,२,३,४ मिरा भाईंदर.
१०. विशेष उप अधीक्षक भूमि अभिलेख तथा चौकशी अधिकारी(शहर मापन)क्र.१,२ सोलापूर.
११. निवड नस्ती (ई-६), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.